

MONOTYPE INDIA LIMITED

Date: 20.06.2023

| То | То, | То, |
|------------------------------|------------------------|----------------------------------|
| Corporate Relationship | The Manager (Listing), | The Manager (Listing), |
| Department | Calcutta Stock | Metropolitan Stock Exchange of |
| Bombay Stock Exchange Ltd | Exchange Limited, 7, | India Limited, Vibgyor Towers, |
| 1st Floor, New Trading Road | Lyons Range, Kolkata | 4" floor, Plot No C 62, G-Block, |
| Rotunda Building, P. J. | — 700 001 | Opp. Trident Hotel, Bandra |
| Towers | Scrip code: 023557 | Kurla Complex, Bandra(E), |
| Dalal Street, Fort, Mumbai – | | Mumbai — 400098 |
| 400001 | | Scrip code: MONOT |
| Scrip Code - 505343 | | |

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Publication of the 45th Annual General Meeting Notice

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of the newspaper advertisement published in Active Time and Prathkal regarding Notice of the 45th Annual General Meeting ("AGM") of the Company for the Financial Year 2019-20, to be held on Thursday, 13th July, 2023 at 11.30 a.m. through VC / OAVM.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

For, MONOTYPE INDIA LTD

NARESH MANAKCH AND JAIN Digitally signed by NARESH MANAKCHAND JAIN Date: 2023.06.20 13:46:02 +05'30'

NARESH JAIN DIN: 00291963 Wholetime Director

आडमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको : उच्च न्यायालयाचे आदेश

: आठमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको, असे नमूद करून जोगेश्वरी येथील १२ चौरस मीटर परिसरातील झोपडचांवरील पाडकाम कारवाईस स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. या झोपडचांवरील पाडकाम कारवाई झोपडीधारकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे थांबली आहे. परिणामी पुनर्वसनासाठी आधीच झोपड्या रिकाम्या करून इतरत्र राहण्यास गेलेल्या अन्य झोपडीधारकांवर अन्याय होत आहे. ही बाब लक्षात घेता आडमुठ्या झोपडीधारकांना पाडकाम कारवाईपासून दिलासा देता येणार नाही, असे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारला स्पष्ट केले. झोपड्यांवरील पाडकाम रिकाम्या कारवाईसाठी त्या करण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्रे (सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास) कायद्यांतर्गत

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) झोपडीधारकांना नोटिसा बजावल्या विरोधात ११ होत्या. त्या झोपडीधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी आपल्या झोपडचांचे सर्वेक्षण झाले नाही, दावा याचिकाकर्त्यांतफे असा



करण्यात आला. परंतु, झोपडचांचे सर्वेक्षण झाल्याचे याचिकाकर्त्यांनी याचिकेतच मान्य केल्याकडे लक्ष वेधून याचिकाकर्ते आता खोटा दावा करत असल्याचे न्यायालयाने सुनावले. किंबहुना, याचिकाकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून झोपडचा रिकाम्या केलेल्या नाहीत. त्यांच्यामुळे झोपड्यांवरील पाडकाम कारवाई थांबली आहे. झोपडचा रिकाम्या करणाऱ्या झोपडीधारकांबाबत याचिकाकर्ते

एवढे बेफिकीर असणे अनाकलनीय आहे. स्वतःच्या हितापुढे त्यांन सामुदायिक हित दिसत नसल्याची टीकाही न्यायालयाने केली. या प्रकल्पातील २७२ झोपडीधारकांपैकी ९० जण पुनर्वसनासाठी पात्र ठरले आहेत तर १८० झोपडीधारकांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध

असल्याचेही न्यायालयाने नमूद

केले. परंतु, झोपड्यांचे सर्वेक्षण

झाले आहे. शिवाय, पुनर्वसनाच्या

कारणास्तव आधीच झोपड्या सोडून

गेलेल्यांचाही विचार व्हायला हवा

असे



त्यामुळे पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा आणि झोपड्या सोडून गेलेल्यांना पुनर्वसनातील घरे लवकर ताब्यात मिळावी, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना म्हटले. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांना सहा महिन्यांच्या आगाऊ भाडचाची रक्कम दिली जाणार असून ते पुनर्वसानासाठी अपात्र ठरले तरी ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार नाही, विकासकाच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

फसवी खाती जाहीर करण्यास परवानगी

महामुंबई

रिझर्क् बॅकेच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : कर्जदाराची बाजू ऐकून न वेता त्याचे खाते फसवणूक करणारे असल्याचे जाहीर करण्यास बँकांना परवानगी देणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयाने सोमवारी ११ सप्टेंबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली. व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तिय संस्थांतफे फसवणुक करणाऱ्या कर्जदारांचे वर्गीकरण केले जाते. तसेच त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठवला जातो. या अहवालांची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने २०१६ मध्ये अशा कर्जदारांना फसवणूक करणारे किंवा त्यांची खाती फसवी असल्याचे जाहीर करण्यास बँकांना परवानगी दिली होती. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता या दोघांसह अनेकांनी रिझर्व्ह बँकेने याबाबत काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाला अंतरिम स्थगिती दिली. कर्जदारांना त्यांची खाती फसवी म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी त्यांना सुनावणीची संधी दिली जात नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे परिपत्रक नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारे आहे, असा असा दावा गोयल दाम्पत्याने याचिकेद्वारे केला आहे.

| | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) | |
|---|---|---|
| | ई निविदा सूचना क्रमांक ३०/२०२३-२०२४ (मुंबई) म.औ.वि.महामंडळातर्फे खालील कामांकरीता ई निविदा सूचना मागविण्यात येत आहे | त |
| अ. क्र. | कामाचे नांव | अंदाजित रक्कम रुप |
| ٩. | पाताळगंगा थेथील नवीन पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरूस्ती पाताळगं जलशुद्धीकरण केंद्रातील ९०० कि.ग्रॅ. टोनरकरीता टोनर करिता डॉट प्रकारच्या क्लोरी गळती शोषण प्रणालीचा पुरवठा करुन बसविणे व कार्यान्वित करणे, तसेच दोषदायि कालावधीनंतर दोन वर्षे कालावधी करीता सर्व समावेशक देखमाल दुरुस्ती करणे. | न |
| ٦. | अतिरिक्त महाड औद्योगिक क्षेत्रात हार्ड रॉक कंपाऊंड वापरून बीपीटी टॅंक आणि स्क्री चेंबरमधून होणारी सांडपाण्याची गळती रोखणे आणि फॅब्रिकॉन प्रकार रॅपिंग उपचार ल करणे. | |
| कंत्र | करण. उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ ://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या ाटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा जब्ब होईल. | संकेत स्थळावर नोंदवावे |
| कंत्र | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ ://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुखांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा त्रब्ध होईल. | संकेत स्थळावर नोंदवावे |
| कंत्र | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ //www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा त्रब्स होईल. महाराष्ट्र शासन इताखा शहर विभाग, (सा. बां.) | संकेत स्थळावर नोंदवावे |
| कंत्रा उपत | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ ://www.nidcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुघांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा रुब्ब होईल. महाराष्ट्र शासन इलाखा शहर विभाग, (सा. बां.) ई - निविदा सुचना क्र. १९ सन २०२३ २०२४ | संकेत स्थळावर नोंदवावे हामंडळाच्या संकेत स्थळा |
| कंत्रा उपत कार्यका सार्वजनि ई- निवि | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ //www.nidcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या Iटदारांच्या मुघांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा रुब्द होईल. महाराष्ट्र यासन इलाखा शहर विभाग, सा.बां.) ई - निविदा सुचना क्र. १९ सन २०२३ २०२४ री अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रमांक - २२०१६९७५ / २२ क बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थाकडून खाली दा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा न 1, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. | संकेत स्थळावर नोंदवावे हामंडळाच्या संकेत स्थळा ०१६९७७) महाराष्ट्र शास ल कामाकरीता ब-१ नमुन |
| कंत्रा उपत कार्यका सार्वजनि ई- निवि | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ //www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा रुब्ध होईल. महाराष्ट्र शास्तन इलाखा शहर विभाग, (सा. बां.) ई - निविदा सुचना क्र. १९ सन २०२३ २०२४ री अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रमांक - २२०१६९७५ / २२ क बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील नोंदणीकृत मथूर सहकारी संस्थाकडून खाली दा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा न 1, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. क. कामाचे नाव | संकेत स्थळावर नोंदवाटे हामंडळाच्या संकेत स्थळा १०१६९७७) महाराष्ट्र शास ल कामाकरीता ब-१ नमु- कारण्याचा अधिकार का |
| कंत्रा उपत रार्यका सार्वजनि ई- निवि अभियंत | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ //www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुद्यांसे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा रुब्स होईल. महाराष्ट्र शासन इलाखा शहर विभाग, (सा. बां.) ई - निविदा सुचना क्र. १९ सन २०२३ २०२४ री अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रमांक - २२०१६९७५ / २२ क बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थाकडून खाली दा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा न 1, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. | संकेत स्थळावर नोंदवावे हामंडळाच्या संकेत स्थळा ०१६९७७) महाराष्ट्र शास ल कामाकरीता ब-१ नमुन |
| कंत्रा उपल रार्वकान ई- निवि अभियंत अ. इ | उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २०/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७ //www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांकरीता २३/०६/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या टटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०६/२०२३ पासून मा रुब्ध होईल. महाराष्ट्र शास्तन इलाखा शहर विभाग, (सा. बां.) ई - निविदा सुचना क्र. १९ सन २०२३ २०२४ री अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रमांक - २२०१६९७५ / २२ क बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील नोंदणीकृत मथूर सहकारी संस्थाकडून खाली दा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा न 1, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. क. कामाचे नाव | संकेत स्थळावर नोंदयावे हामंडळाच्या संकेत स्थळा १०१६९७७) महाराष्ट्र शास् ल कामाकरीता ब-१ नमु- कारण्याचा अधिकार का अंदाजित रक्कम रू. र |



सर्व संबंधित व्यक्ती व आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, सदर सूचनेअंतर्गत ज्या व्यक्तींचे नाव घेण्यात आले आहे त्यांनी दि डेक्कन मर्चंट्रस को-ऑप. बॅंक लि घाटकोपर पश्चिम शाखा येथून सेफ डिपॉझिट लॉकर्सची सुविधा प्राप्त केली होती. संबंधित शाखा यांनी आधीच वैयक्तिक पत्र/ सूचना नोंदणीकृत पोस्ट द्वारे लॉक भाडेकरू/एलओए यांना आमच्या बँकेकडे उपलब्ध पत्त्यावर लॉकरचे भाडे भरण्याचे ॲकनोलेइजमेंट ड्यु (एडी) पाठविले आहे. सदर सूचना पाठवून सुद्धा, लॉकर धारक, एलओए यांनी शाखेला संपर्क साधला नाही आहे व लॉकर भार्डे भरले नाही आहे खालील नामित भाडेकरू व त्यांचे कायदेशीर वारस यांनी कृपया त्यांचे अंतिम लॉक ब्रेक सूचना विचारात घ्यावी व शाखेला संबंधित दस्तावेज यांच्यासह संपर्क साधावा व सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत लॉकर भाडे भरावे अन्यथा कोणतोही पुढील सूचना वा संपर्क साधणार नाही व बँक त्यांच्या मूल्य, जबाबदारी व दायित्वांवर ते लॉकर तोडण्याची प्रक्रिया करेल.

| अ. क्र. | लॉकर क्र./ प्रकार | लॉकर धारक यांचे नाव | रिमार्क |
|------------|--------------------------------|--------------------------------|--|
| ٩ | एफ/१४ | श्री. राजकुमार लक्ष्मण तमोलिया | अंतिम सूचना दि. २८.११.२०२२ रोजी पाठविली होती |
| ٦ | बी/१६३ | श्री. दिलीप मनोहरलाल पाताडिया | अंतिम सूचना दि. २८.११.२०२२ रोजी पाठविली होती. |
| | ाण : घाटकोपर प क : २०.०६.२० | | सही/- प्राधिकृत अधिकारी, चैंद्स को-ऑप. बैंक लि., मुंबई |



याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११, ३० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसाए दुहेरी किडीओ कॉन्फरसिंग (कीसी) / अन्य मान्यताप्राप्त हक्शाव्य माध्यमे (ओएवीएम) सुविधांच्या माध्यमातून् वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना दिनांकीत १२ जून २०२३ मध्ये नमूद हलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

क तरपा विषयांचा जनुरूप घण्यात पणार जाह. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (प्रसदीष) तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ (सेबी) यांनी जारी केलेती आवश्यक ती परिपत्र के कपनीला वार्बिक संविधारण सभा व्हीसी / ओएकीएम यांच्या माष्ट्रमातून आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या अप्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. सदरील परिप्रकाच्या अनुसार कंपनीवी ४५ वी वार्बिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएकीएम यांच्या माष्ट्रमातून घेण्यात उत्तर परिप्रकाच्या अनुसार कंपनीवी ४५ वी वार्बिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएकीएम यांच्या माष्ट्रमातून घेण्यात

सदतील परिपत्रकाच्या अनुसार कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाथारण सभा क्रीसी / ओएल्वीएम यांच्या माष्यमातृन घेण्यात येत आहे आणि ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवात दिनांक 19 जुन २०१२ रोजी केवळ इरविद्रानिक माध्यमातृन अधा सभासदाना निर्गमित करण्यात आली आहे ज्या सभासदांचे हू मेल तपर्यात कंपनी / नैधानल सिव्युग्रेर्टोण हिपार्षिंदरी विमिटेट आणि सेंटूल डिपॉक्टिररी सर्व्लिसेस (इंडिया) विमिटेड (डिपॉक्टिररी प्रांचालके उपलब्ध आहेत. वार्षिक सर्दसाधारण सभी से सुदान आणि वार्षिक अहवान दिनांक (डिपॉक्टिररी प्रांचालके उपलब्ध आहेत. वार्षिक सर्दसाधारण सभीची सुचना आणि वार्षिक अहवान सिर्फ्त विमिटेड (डिपॉक्टररी प्रांचालके उपलब्ध आहेत. वार्षिक सर्दसाधारण सभीची सुचना आणि वार्षिक अहवान सिर्फ्त हिमिटेड यांच (डिपॉक्टररी प्रांचालके उपलब्ध आहेत. वार्षिक सर्दसाधारण सभीची सुचना आणि तार्षिक अहवान सीर्प्त हिमिटेड यांच (डिपॉक्टररी प्रांचालको उपतब्ध प्रस्चेच (सीएसई) यांचे संकेतस्थळ www.seindia.com तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.monotypenialiatdin रोय उपलब्ध करून टेप्यांव आली आहेत. दूरस्थ इ मतदान पद्धतीनो मदाता-करण्याक्षाठी तसेच वार्षिक सर्वशाधारण सभाव क्रुसी / ओएत्वीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध

एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुणे, दि. १९ (वार्ताहर) : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पुण्यात सत्कार स्वीकारायला गेल्यानंतर दर्शना बेपत्ता होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांच्या जबाबात सांगितले. दर्शनासोबत तिचा मित्रही बेपत्ता असल्याचे समजते.

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून (एमपीएससी) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफो) पोस्ट काढलेल्या २६ वर्षीय तरुणीचा राजगड किल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. काही दिवस पुण्यात देखील तिने क्लास केले होते. त्यानंतर ती गावी जावून सेल्फ स्टडी करत होती. तिने नुकतेच स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते.

दरम्यान, पुण्यातील एका ॲकडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. ९ तारखेला त्यानिमित्ताने ती पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे

पान १ वरून...

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन तब्बल सात दशके त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. त्यानंतर

ती राहत होती. १२ जून रोजी ती मैत्रिणीला सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती.

तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती. १२ जून दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती.

आज राजगड किल्न्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. तिचा मोबाईल इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमक घडले काय, याबाबत पोलिस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत.

गरी निविदा सूचने मध्ये काही बदल / सुधारणा करावयाची असल्पाचे शुध्दीपत्रक वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येणार नाही. त्याबत सर्व बदल ऑनलाईन निविदा प्रक्रियेमध्ये प्रसिध्द केले जाईल. खालील संकेतस्थळावरुन ई-निविदाची सर्व माहीती उपलब्ध आहे. 1) www.mahapwd.com 2) http://mahatenders.gov.in जा.क्रं. इशवि/निलि/ ८३२० कार्यकारी अभियंता इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग २ रा मजला, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ सही/-(सी.टी. नाईक) Email : presidency.ee@mahapwd.gov.in कार्यकारी अभियंता दिनांक : १५ / ०६/ २०२३ डलाखा शहर विभाग, मुंबई, आरओसी-२०२३-२४-क्र.-५/С१५४९

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE. PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE. PUBLICATION OR DISTRIBUTION. DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

PYRAMID PYRAMID TECHNOPLAST I Corporate Identity Number: U28129MH1997PLC112723


Our Company was originally incorporated as 'Pyramid Technoplast Private Limited' a private limited company under the Companies Act, 1956 at Mumbai, Maharashtra pursuant to a certificate of incorporation dated December 30, 1997, issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"). Subsequently, the name of the Company was changed to 'Pyramid Technoplast Limited' upon conversion into public company, pursuant to shareholder's resolution dated February 10, 2023. and a fresh certificate of incorporation consequent to conversion was issued on March 29, 2023 by the Registrar of Companies, Mumbai. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 214.

Registered Office: Office No.2, 2nd Floor, Shah Trade Centre, Rani Sati Marg, Near W.E. Highway, Malad (East), Mumbai 400 097, Maharashtra, India; Tel: +91 22 42761547, Website: www.pyramidtechnoplast.com; Contact Person: Chandrakant Joge, Company Secretary and Compliance Officer, Email: cs@pyramidtechnoplast.com.

ADDENDUM TO THE DRAFT RED HERRING PROSPECTUS DATED MARCH 29, 2023 (THE "DRAFT RED

उतरत्या वयामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून काहीशा दूर झाल्या. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.



Place: Mumbai

Date: June 19, 2023

🔍 pob investment services Ibc

PNB INVESTMENT SERVICES LIMITED

Mumbai - 400 051 Maharashtra, India

SEBI Registration No.: INM000011617

E-mail: pyramid.ipo@pnbisl.com

Tel: +91 22 2217 1700

Website: www.pnbisl.com

Investor grievance e-mail:

complaints@pnbisl.com

PNB Pragati Towers, 2nd Floor, Plot No. C-9,

G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Contact Person: Menka Jha / Chinmay Gosavi.

जुन्नर नगरपरिषद, जुन्नर 🛛 🗃 जाहीर निविदा सूचना जुन्नर नगरपरिषद जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे यांचेकडून नागरिकांना होर्डिंग परवानगीसाठी (OR कोड सहित) वेब व मोबाईल आधारित संगणक आज्ञावली करून पुरविणे, वेब होस्टिंग व डोमेन नेम पुरविणे या कामाकरिता योग्य त्या निविदिा धारकांकडून द्विलीफाफा पद्धतीने निविदा मागविण्यात येत आहेत. या कामासंबंधीचा सविस्तर तपशील व वेळापत्रक नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. निविदा भरण्याची अंतिम दि. २६/०६/२०२३ आहे.

जा.क्र.जुनप/संगणक/वाशी/५४१/२३ दि. १९/०६/२०२३ सही/-(मंगेश देवरे) मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद जुन्नर

HERRING PROSPECTUS" OR THE "DRHP"): NOTICE TO INVESTORS (THE "ADDENDUM") OUR PROMOTERS: BIJAYKUMAR AGARWAL, JAIPRAKASH AGARWAL, YASH SYNTHETICS PRIVATE LIMITED, CREDENCE FINANCIAL CONSULTANCY LLP, PUSHPA DEVI AGARWAL AND MADHU AGARWAL

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 92,20,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ? 10 EACH ("EQUITY SHARES") OF PYRAMID TECHNOPLAST LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ? [+] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ? [+] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ? [+] LAKHS. THE OFFER COMPRISES FRESH ISSUE OF UP TO 55,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ? [+] LAKHS ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 37.20.000 EQUITY SHARES BY OUR SELLING SHAREHOLDER AGGREGATING UP TO ? [+] LAKHS (THE "SELLING SHAREHOLDER") (THE "OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [+] % OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE "OFFER FOR SALE" AND TOGETHER WITH THE FRESH OFFER, "THE OFFER

This is with reference to the DRHP filed by the Company with the Securities Exchange Board of India ("SEBI") and the Stock Exchanges. Potential Bidders may note the following:

The Company has undertaken to include "Credence Financial Consultancy LLP", Pushpa Devi Agarwal and Madhu Agarwal presently forming part of the Promoter Group as one of the "Promoters". Accordingly, the DRHP including the sections titled "Definitions and Abbreviations", "Summary of the Offer Document", "Risk Factors" "Capital Structure", and "Our Promoters and Promoter Group", beginning on pages 4,23, 29, 70 and 183 of the DRHP shall stand updated accordingly.

Further, Mr. Sudhir Varma, Independent Director has resigned as a director of our Company with effect from June 1, 2023. Hence, his name, his details and all references connected to him shall be removed throughout the Draft Red Herring Prospectus.

The above additions are to be read in conjunction with the DRHP and accordingly their references in the DRHP stand amended pursuant to the Addendum to the DRHP. The information in the Addendum supplements the DRHP and updates the information in the DRHP as applicable. However, please note that the Addendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the DRHP and the date thereof, and the information included in the DRHP will be suitably updated, including to the extent stated in the Addendum to the DRHP as may be applicable in the Red Herring Prospectus and the Prospectus, as and when filed with ROC, SEBI and the Stock Exchanges

The Addendum is filed with SEBI and shall be made available on the website of SEBI at www.sebi.gov.in. on the websites of the Stock Exchanges i.e. NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively and the websites of Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. PNB Investment Services Limited and First Overseas Capital Limited at www.pnbisl.com and www.focl.in, respectively.

All capitalised terms used in the Addendum shall, unless specifically defines or unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the DRHP

FIRST OVERSEAS CAPITAL LIMITED

Mumbai -400 001 Maharashtra, India

E-mail: mala@focl.in / hemali@focl.in

SEBI Registration No.: INM000003671

Tel: +91 22 4050 9999

Website: www.focl.in

Investor grievance e-mail:

investorcomplaints@focl.in

1-2 Bhupen Chamber, Dalal Street, Fountain,

Contact Person: Mala Soneii/ Hemali Solanki

BOOK RUNNING LEAD MANAGERS

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdictions where such offers and sales are made.

The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

On behalf of Pyramid Technoplast Limited

Sd/-Bijavkumar Agarwal **Chairman and Managing Director**

REGISTRAR TO THE OFFER



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093 Maharashtra, India Telephone: +91 22 6263 8200 Email: ipo@bigshareonline.com Investor grievance email: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Babu Raphael SEBI Registration No.: INR000001385

Pyramid Technoplast Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has been filed the DRHP dated March 29, 2023 with SEBI. The DRHP and the Addendum to the DRHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e., NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com respectively, and the websites of the BRLMs i.e. PNB Investment Services Limited and First Overseas Capital Limited at www.pnbisl.com, www.focl.in, respectively. Potential Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and details relating to such risk, Please see the section entitled "Risk Factors" beginning on page 29 of the DRHP. Potential investors should not reply on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

करून घेण्यासाठी प्रनप्रसहीपल यांची सेवा घेतली आहे

भरणा अन्यताराण राषराजारवा भाषा तथा भवावा जाह. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ व्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड पॅडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात देकोठेळी करण्यात आतंदया सुधारणा यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्हिनेश्वन्स अँड डिखलोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून जारी करण्यात आलेवे सेक्रेटरिअल स्टेंडर्ड्स २ यांच्या अनुसार -

- ए) ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुबना दिनांकीत १२ जून २०२३ मध्य नमूद करण्यात आलेल्या विषय पत्रिकेवर आणि ठरावांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्य सभासदांना दूरस्थ इ मतदान चुविधा उपलब्ध करून देत आहे.
- क्षी) दूरस्थ इ मतवान सुविधेला प्रारंभ होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ : सोमवार दिनांक १० जुलै २०२३ रोजी सकाळ १०, ०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- सी) दूरस्थ इ मतदानं सुविधा समाप्त होण्यांचा दिवस, तारीख आणि वेळ : बुधवार दिनांक १२ जुलै २०२३ संध्याकाळी ५, । वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- डी) दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसाठी कट ऑफ तारीख : गुरुवार दिनांक ६ जुलै २०२३
- अग अर्थन र मार्थन जामन्त्राण अन्त्र नाम कार्ये के प्राप्त करण्यांचे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन ईंग्रावींक सर्वसाधारण सभावद झालेवी असेल आणि कट ऑफ तारीख सर्वणचेष दिनांक ६ खुलै २०२३ रोजी कंपनीचे समभाग असतील तर् अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दूरस्थ इ मतदानासाठी नमुद केलेल्या सूचनांचा अवलंब करू शकते
- फ) जे बभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत आणि ज्यांनी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत्तेला नाही असे सभासद वार्षिक खर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू खकतील.
-) सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील प्रमाणे नमूद केलेल्या बार्बीची नोंद घ्यावी :
- १. दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून बुधवार दिनांक १२ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजत दूरस्थ इ मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे.
- ९२२ र न प्राथानायाज वर्ष वरण्यात थणार जाए. २. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राष्ट्र याकतात मात्र त्यांना घुन्हा मतदान करता येणार नाही. ३. असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष अथवा डिमॅट स्वरूपात दिनांक ०६ जुलै २०२३ रोजी उपलब्ध आहेत ते सभासद मतदानासाठी पात्र असतील.

जीवते ते संगंधय भववांगांसांग भात्र असताल. सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने तसेच वार्षिक संसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हवक बजावण्याची संधी देण्यात येणार आहे. ज्या सभासदांकडे कंगनीचे समागा डिमेंट सरक्ष्यात आहेत तसेच प्रत्यक्ष सरक्ष्यात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपते इ मेल तपश्चील नोंदणीकृत केलेले नाहीत अश्वा सभासदांसाठी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान तसेच वार्णिक संदर्शाधारण सभ्या दरम्यान इ मतदान पद्धतीने डीणाऱ्या मतदान प्रक्रिये तपश्ची लार्षिक सर्वकाण्या सभासदांनी करणाऱ्या सूचनेत देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेव्या सूचनेत देण्यात आले हा आहे. होण्याच्या संदर्थात प्रत्येच तपश्चील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत प्रेय्यात आले हा आहे.

हाण्याच्या सदमात प्राक्रपचा तमशाल वाकिक संवसाधारण समव्या सुचनत वय्यात आला आह. ज्या सभासदाकं केयनीचे प्रत्यस सरक्ष्माता उपयल्क आहेत आणि ज्या सभासदानी आपले इ मेल तपश्रील कंपनी / नाईच टेक्नॉलॉजी प्रायखेट शिमिटेठ / ठिपोझिटरीज यांच्याकठे नोदणीकृत केलेले नाहीत असे सभायाद योग्यरीत्वा स्वाक्षरी केलेते विनंती पत्र नाईच टेक्नॉलॉजी प्रायखेट शिमिटेठ यांच्याकठे फोलिओ क्रमांक, समभागधारक यांचे नात् , इ मेल आयडी आणि मार्बाईल क्रमांक अलादी नमूद करूल, ३ ए ऑक्टेंड प्लेस, ७ का मजला, कक्ष क्रमांक ७ ए आणि ७ सी, कोलकाता, पश्चिम बंगाल ७०० ०१७ येथे पाठवून नॉदणी करू शकतात तसेच विनंतीपत्राची स्कॅन केलेली प्रत इ मेलच्या माध्यमातून inchetechpl@nichetechpl.com येथे सादर करून नॉदमी करू शकतात. ज्या सभासदाकठे केपनीचे सामभाग विमेट सरकप्रात उपलब्ध ओहत त्या सभासदाना आवाहन करप्यात येते की त्यांनी आपत्वा दियोंद्विरती पार्टीसपेटस यांच्याशी संपर्क साधावा आणि आपते हु मेल तामशील आपत्या ठिमेंट खात्यात ठिपोझिटरी पार्टीसिपंटर यांनी सूचित केलेल्या प्रक्रियेच्या अनुसार नोंदणीकृत करून घ्यावेत:.

न्यू व्यक्तिगत समभागधारक / सभासद ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत् आणि डिपॉझिटरीज म्हणजेच एनएसडीएल / सीडीएसएल, यांच्या माध्यमातून लॉग इने करण्यात ज्यांना अडचणी येत आहेत त्यांनी खालील प्रमाणे नमूद केलेल्या हेल्प डेस्कश्री संपर्क साधावा.

| दिनांक ७७ जुलै २०२३ ते गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ (दोन्ही दिवरंस धरून) या कालावधीत वार्थिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बंद राहतील. कंपनीने श्री सुप्रभाव चक्रवर्ती, प्रकटीईसना कंपनी सेक्रेटरी यांची लियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्थाक पद्धतीने द्वादी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून केली आहे. इ मतदान प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण सभव्या दरम्यान होणारे मतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा समाप्त झात्यातर कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेले निकाल छाननी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ, एनपास्डीएल यांचे सेकेतस्थळ येये प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहीतो अधा स्टॉक एक्स्सेंज यांना देण्यात येईल जातेः कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत. संवालक मंडळाज्या योद्वी याही सार्थता स्टान से सिकेतस्थ स्टॉक एक्स्सेंज यांना देण्यात येईल जातेः कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत. संवालक मंडळाज्या आवेदानानुसार संवाक्षरी /- नरेया जैन देनांक : १९-०६-२०२३ | | |
|---|--|---|
| यासरागत सम्भागषारक ज्याच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात परप्रखेषित्त प्राच्याकडे आहेत स्रिप्त दोलफ्री क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० औणि २२ - २४९९ ७००० येषे स्रिप्त दोलफ्री क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० औणि २२ - २४९९ ७००० येषे स्रिप्त साभागषारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात सीडीएसएल विंती पाठवावी तसेच टोलफ्री क्रमांक १८८६ ७००२ सीणी ०२२ - २४९९ ७००० येषे स्रिप्त यांच्याकडे उपलब्ध आहेत ज्या सभासदांना काही तांत्रिक अडवणी असतील त्यांनी सीडीएसएल हेत्प प्रतिभूती डिमेंट स्वरूपात सीडीएसएल विंती पाठवावी तसेच टोलफ्री क्रमांक १८००२२५५३ येथे संपर्क साधुन यांच्याकडे उपलब्ध आहेत किंवा श्री नरेश जैन, पूर्ण तेळ संवालक, २ रा मजला, रहिमदुल्सा हाऊप, ७ होमजी स्ट्रीट, आरबीआय हॉन्मिन सर्कल, मुंबई ४०० ०१, इ मैंति : monotpeindialtd@gmail.com दूपखनी क्रमांक : ०२२ - ४०६ ८१९० येथे संपर्क साधावा. याद्वरे असेही सुचित करण्यात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवा देनक ७७ जुलै २०२३ ते गुरुवार दिनांक १६ जुलै १०२३ दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमिताने बद प्रहतित. कंपनीने श्री सुप्रभात चक्रवर्ती, प्रकटीईसना कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने क्यावी कानने करण्याता ठी छाननी अधिकारी स्वृण्प केली आहे. इ मतदान प्रक्रिया, गाक्रिक सर्वसाधारण सभ्य सम्पत्त झालानंतर कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेले निकाल छान्नी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ, एनएसडीएल यांचे संकेतस्थळ येथे प्रकाधित कराप्यात गीति आणि त्यांची माहिती अचा स्टांक एक्सडेच यांना देप्र्यात येईल जातेः कंपनीचे सम्भाग सूचिबद्ध आहेत. संचालक मंडळाच्या वादीवानुपास साभारी । त्रावारी / - नरेदरो जुन द्रित्त सं साधार्य स्थ क्रव संचाल कर्य कर्य प्र कृति तिर्या स्यान सा साम्य स्थ जैन स्वाक्र रेड जुन द्र ति स्थ क्रवल स्थ कर्य कर्य कर्य कर्य क्राल कर्य कर्य स्थित्र संरक्य क्रय क्रय क्रय क्रय कर्य कर्य क्रय कर्य कर् | लॉग इन प्रकार | हेल्प डेस्क तपशील |
| प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल योच्याकठे उपलब्ध आहेत किंवा श्री नरेश खैन, पूर्ण वेळ संचालक, २ रा मजला, रहिमतुल्ला हाऊस, ७ होमजी स्ट्रीट, आरबीआय हॉनिमन सर्कल, मुंबई ४०० ००१, इ मेले : monopelndialta@gmail.com दूरबनी क्रमांक : ०२२ - ४००६ ८१९० येरे संपर्क साधावा. याद्वारे असेही सुचित करफ्पात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार दिनांक ०७ जुलै २०२३ ते गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ (दोन्ही दिस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण याद्वारे असेही सुचित करफ्पात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार दिनांक ०७ जुलै २०२३ ते गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ (दोन्ही दिस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभन्या निमित्तो बंद राहतील. कंपनीने श्रे सुप्रतात वक्रवर्ती, प्रकटीईसना कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्यक प्रदर्शीन कंपनीने श्रे सुप्रतात वक्रवर्ती, प्रकटीईसना कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्यक प्रदत्तीने कहाती याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी खणून केली आहे. इ मतदान प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण सभव्या दरम्यान होणरे सतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा समाप्त झात्यातंतर कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करप्रयात येतील. जाहीर झालेते निकाल छाननी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ, एनएसडीएल यांचे संकेतस्थळ येथे प्रकाशित करप्रणात येतील आणि रायांची माहिति। अग्र स्टांक एक्सचेंब यांना देप्र्यात प्रेईल जाले. कंप्रनीचे समभाग सूचिबद्ध आहेत. संवालक मंडळाच्या आहेत्या स्वीति! संवाक्षरी / न् रेया जैन दिनांक : १९-०६-२०२३ पूर्ण बेळ संचायक | प्रतिभूती डिमॅट स्वरूपात एनएसडीएल यांच्याकडे आहेत | डेस्क यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधून विनंती पाठवावी तसेच टोलफ्री क्रमांक ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० येथे संपर्क साधावा. |
| ४०० ००१, इ मेल : monotpeindialtd@gmail.com दूरघनी क्रमांक : ०२२ - ४००६ ८१९० येथे संपर्क साधावा. याद्वारे अंक्षेज्ञे सुचित करण्यात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका युक्रवार तिनिंगठ ७७ बुर्जे २०१३ ते गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बंद राहतील. कंपनी श्रे सुप्रभात चक्रवर्ती , प्रकटीईसना कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी स्वपून केली आहे. इ मतदान प्रक्रिया / वॉर्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणोर मतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधरण सभा समाप्त झात्यानंतर कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेते निकाल छाननी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ, प्रनपसंडीएल यांचे संकेतस्थळ येथे प्रकायित करण्यात येतील आणि स्तर्च माहिति श्या स्टांक एक्स्वेज यांना देण्यात येईल जातेः कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत. संचालक मंठळाच्या आदिवानुसार स्टांक एक्स्वेज यांना देण्यात येईल जातेः कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत. संचालक मंठळाच्या आदिवानुसार सोनोटाइप इंडिया सिसिटेड यांच्या क्रिये जेय न्तरेस जैन | प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल | डेस्क यांच्याश्री helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधून |
| | ४०० ००१, इ मेते : monotpeindialta@g याद्वारे अक्षेत्री सुचित करप्य्यात येते की बं दिनांक ०७ खुर्वे २०२३ ते गुरुवार दिनांक १ निमित्ताने बंद राहतील. कंपनींन श्री सुप्रभात चक्रवर्ती, प्रकटीईसन्ग काती याची काननी करप्यासाठी छाननी अ इ मतदान प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण स् झाल्पानंतर कामकाजाच्या दोन दिवसात अहवालासह कंपनींने सेकेतरस्थळ, एनयस्ड स्टॉक एक्स्सेंज यांना देप्प्यात येईल जातेः कं | mail.com दूरखनी क्रमांक : ०२२ - ४००६ ८१९० येथे संपर्क साधावा. प्रमीच्या सभासद नोंद पुसिका आणि ससमाग हस्तांतरण पुसिका शुक्रवार ३ जुलै २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने थिकारी म्हणून केली आहे. भेव्या दरम्यान होणारे मतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा समाप्त वाहीर करण्यात येतील. जाहीर झाले निकाल छाननी अधिकारी यांच्या पेएल यांचे सेकेतस्थळ येथे प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती अशा पनीचे समभाग सुचिबद्ध आहेत. संचालक मंडळाच्या आदेशानुसास मोनोटाइप इंडिया सिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / - |
| स्थळः : सुबध् (डाआयएनः : ००२९१९६३) | | |
| | *대00 : 실려도 | (आआयएन : ००२९१९६३) |
| | | |

Communicate India

ACTIVE TIMES

Tuesday 20 June 2023 🔒

NOTICE THE TATA POWER COMPANY LIMITED Regd.Office : Bombay House 24, Homi Mody Street, Mumbai Maharashtra -400001. NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) nas/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office, within 15 days from this date, else the Company will oceed to issue duplicate certificate(s) without further intimation.


| Name of the Shareholder/s | Kind of Securities and face value | No. of Securities | Distinctive Number(s) |
|--|--------------------------------------|-------------------|---------------------------------------|
| Lynette Rebello (Deceased) Albert Rebello | Equity, 1/- | 5600 | 41208711 - 41214310 |
| Place : MUMBAI Date : 20/06/2023 | | | Albert Rebello (Name of Applicant) |

NEMINATH TOWER CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Achole Road, Evershine City, Vasai (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401208

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 05/07/2023 at 2:00 PM

M/s. Neminath Constructions And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.



NUTAN GANGA CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Varad Vinayak Lane, Phoolpada Road, Virar (E.), Tal. Vasai,

Dist. Palghar-401305 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 05/07/2023 at 2:00 PM.

M/s. Om Sai Construction Co. Its Partner Shri.Vilas Damodar Chorghe, Shri. Jayshankar Mannelal Joshi and Land Owners 1. Vilas Damodar Chorghe, 2. Jayvant Damodar Chorghe, 3. Varsha Vikas Mhatre And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

| | Survey No. | missa no. | Alça | |
|-------|---|-----------|---|------|
| | 24 | 1 K | 990 Sq. Mtr. | |
| Offic | ce : Administrative Bu 2 nd Floor, Kolgaon, | | Sd/- (Shirish Kulkarni) | |
| Palg | har-Boisar Road, Tal. har. Date : 19/06/2023 | | Competent Authority & Distric Dy. Registrar Co.Op. Societies, Palg | |
| гaiy | mai. Date . 15/00/2020 |) | Dy. negistral 60.0p. Societies, Paig | IIai |

SHYAM SARITA CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Virat Nagar, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this ffice for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 05/07/2023 at 2:00 PM.

M/s. Shree Giridhar Enterprise And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Original Agreement for Sale dated 27/10/1994 duly registered under Sr. No. 1088/1994 executed between M/s. Trivedi Developers through Prop. Deviprasad Baijnath Trivedi (Builder) And Shri Rambhuwan Pathak (Purchaser), in respect of Flat No. 4, Ground Floor, Wing - E2, at "MAN-MANDIR CO-OP. HSG. SOC. LTD.", Village - Saravali, Taluka & District - Palghar, is lost forever and the same is not traceable.

However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W) - 401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered.

Place : Palghar Date : 20.06.2023



Shriram Finance Ltd. Registered Off.: Sri Towers, Plot No. 14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032

Branch Off: Solitaire Corporate park. Building No 7.772. 7th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East Mumbai - 400 093, Website: www.shriramfinance.in

PHYSICAL POSSESSION NOTICE Note: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram Finance Ltd. (formerly known as Shriram City Union Finance Limited (SCUF)) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice dated 21.07.2021.

The Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/ Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SCUF has taken the Physical Possession of the mortgaged property(s) described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on the dates specifically mentioned in the table below with all other details

| Borrower Name and address | Amount due as per Demand Notice | Description of Property | of the Premier C.H.S. Ltd., having address at Plot No. 16 & 17, Premier Apartment, Hirabai Compound, Mazgaon, Mumbai |
|------------------------------|------------------------------------|-----------------------------|--|
| Mr. ARJUNLAL PEMJI | Rs. 31,37,352 /-(Rupees | Shop No-1, On the Ground | 400010 and holding Flat No. 7-B, 2nd floor, |
| SUTHAR (Borrower) | Thirty One Lakh Thirty | Floor, admeasuring 288 | B wing, in the society, died on 22/04/2023. The society hereby invites claims or |
| Shop No 01, Ground | Seven Thousand Three | sq.ft. built-up area i.e. | objections from the heir or heirs or other |
| Floor, Radha | Hundred And Fifty Two | 26.76sq.mtrs in the | claimants/objector or objectors to the transfer |
| Vallabh,Village | Only) as per Arbitral | building known as RADHA | of the said shares and interest of the deceased member in the capital/property of |
| Navghar, Bhayandar | Decretal amount award | VALLABH on land bearing | the society within a period of 14 days from |
| (East), Taluka and | calculation dated | old survey no29, Hissa No. | the publication of this notice, with copies of |
| Dist.Thane-400115 | 9/07/2021 with further | 10, situate at Village | such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the |
| Mrs. RUPIBAI | interest and charges at the | Navghar, Bhayandar(East), | transfer of shares and interest of the |
| ARJUNLAL SUTHAR. | contractual rate with other | Taluka and dist. Thane- | deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are |
| (Co-borrower/ | cost and expenses as per | 400115 | received within the period prescribed above, |
| Gurantor) | terms and conditions of the | Boundaries as per technical | the society shall be free to deal with the |
| Shop No 01, Ground | above mentioned Loan | report:- | shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such |
| Floor, Radha | agreements for Loan | North: Open Plot | manner as is provided under the Bye-Laws |
| Vallabh,Village | Account number – | South: -90 Feet Road | of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of share |
| Navghar, Bhayandar | CDBDRTF1809060016 | East: -Vandana Building | and interest of the deceased member in the |
| (East), Taluka and | Physical Possession Date: | West:- Gaianan Paradise | capital/property of the society shall be dealt |
| Dist.Thane-400115 | 13th day of June 2023. | Building | with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered |
| | - | | Bye Laws of the society is available for |
| 1 | ntor (s)/mortgagor (s) in parti | | inspection by the claimants/objectors, in the |

The borrower (s)/guarantor (s)/mortgagor (s) in particular and public in general is hereby cautioned not to deal with the above mentioned property (ies) and any dealings with the property(ies) will be subject to the charge of the Shriram Finance Ltd. SFL for an amount mentioned herein above. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Place: Mumbai Sd/- Authorised Officer | Place : Mazgaon, Mumbai

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

Branch Office: Office No. 301, 302, 303, 3rd Floor, Orion Business Park, Ghodbl Corporate Office: 27 A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai – 600032 nder Road, Kapurbawdi, Thane West – 400607

PUBLIC AUCTION SALE NOTICE CUM TENDER FOR SALE OF SECURED ASSET UNDER Rule 8 (6) and 9 (1) Pursuant to possession takenhereunder by Authorized Officerof the below mentioned secured asset in exercise of the power conferred upon him under the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of secured debts of Hinduja eyland Finance Ltd., for the outstanding amountmentioned here in below in Column No. D and further interest thereon along with cost and charges due from rrowers / co-borrowers. OFFERS are invited by the undersigned in sealed covers for purchase for purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, as on 'AS Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', as per the brief Particulars of which are aiven below:

| S. No. | Borrower(s) / Co-Borrower(s)/ Guarantor(s) | Demand Notice Date and Amount | Description of the Immovable property | Reserve Price (RP) | Earnest Money Deposit (EMD) (10% of RP) | |
|-----------|--|--|---|---|---|---|
| 1. | | 21.09.2020 for Rs. 3,28,86,496/- | Property 1. All piece and parcel of Office Bearing number 1302 & 1303, 13th Floor, Plot No. 45, Casablanca, Sector 11, Near IDBI Bank, CBD Belapur, Navi Mumbai – 400614, with the following boundaries- Direction Four Boundaries : North by Agarwal Center, South by Internal Road, East by Gauri Complex, West by K Star Hotel Property 2. All piece and parcel of property bearing number Flat 103, First Floor, Ekdanta Apartment, Survey No. 111, Hissa no. 1 & 2, Goveli Road, Near Titwala Ganpati Mandir Chowk, Titwala, Thane- 421605, with the following boundaries - Direction Four Boundaries : North by Sai | 2,57,30,700/- (Rupees Two Crore Fifty- Seven Lakhs Thirty Thousand Seven Hundred only) | Rs. 25,73,070/- ({Rupees Twenty Five Lakh Seventy Three Thousand and Seventy Only) | Rs. 3,28,86,496/- (Rupees Three Crore Twenty-Eight Lakhs Eighty Six Thousand Four Hundred and Ninety Six only) |
| | | | Ganesh Lodge, South by Raviraj Hotel, East by Goveli Road, West by Manoj Niwas | | | |

1.Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD and KYC is 03/08/2023 within 4:00 PM at the Regional Office address mentioned herein above. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD

Date of Opening of the Bid/Offer (Auction Date) for Property is 03/08/2023 at the above-mentioned branch office address at 5 PM. The tender will be opened in the presence of the Authorized Officer.

2. Date of Inspection of the Immovable Property is on 26/07/2023 between 12:00 PM to 04:00 PM.

3. Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.

. 4. The notice is hereby given to the Borrower/s and Guarantor/s, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

5. The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above-mentionedzonal office 6. The immovable property will be sold to the highest tenderer. However, the Authorized Officer reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deeme necessary. The Property as mentioned will not be sold below Reserve Price.

7.HLFL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on As Is Where Basis'. 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis'.

8. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the loan. 9. The Demand Draft Should be made in favor of "HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED" payable at Chennai Only.

For further details, contact the Authorized Officer, at the abovementioned Office address.

Date : 20/06/2023 Place :Thane

PUBLIC NOTICE

Mr. Sherali Fazalbhoy Merchant, a member

the Premier C.H.S. Ltd., having address

office of the society/with the secretary of the

society between 6 pm to 8 pm from the date

of publication of the notice till the date o

For and on behalf of

Premier C.H.S. Ltd

expiry of its period

6

Sd/

(Advocate)

Adv. Nalma N. Shalkh

UDUJA LEYLAND FINANCE

Authorised Officer

For Hinduja Leyland Finance Limited

E FINSERV BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Branch Office: 1st floor, BHAISHREE VENTURES, Plot No 29, 45, Kamgar Chowk, Prabodhankar Thakare Nagar,

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first chard

| | (Immovable Property) | Date and Amount | Possession |
|---|---|--|------------|
| Branch: AURANGABAD LAN: 17HSL0102660920 and 417TSH0102733661 borrower's: / Co-borrower's LOKESHASHOKRAO SAPAKE (Borrower) at B-7/3/2 Mayur, Park Harsool Near, Deogini ankAurangabad-431001 NLSO AT : Flat No 08, Stilt Second Floor, Wing lo 13, B Type Building, Sara Parivartan Sector- b, Gat No 234/2/P Near Jalgaon Road, urrangabad-431101 L SYOTI BALU NERKAR (Co-Borrower) at B-7/3/2 Mayur Park, Harsool Near Deogiri, lank,Aurangabad-431001 | aforesaid Land demarcate as Sector D within plot of | 23rd March 2023 Rs. 21,32,247/- (Rupees Twenty One Lac Thirty Two Thousand Two Hundred Forty Seven Only) | 16-Jun-23 |

Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014

N 2, Cidco, Aurangabad, Maharashtra 431007

POSSESSION NOTICE

| Place: Mumbai | Sd/- Authorised Officer | Premier C.H.S. Ltd. Place : Mazgaon, Mumbai Sd/- | | | AGM dated June 12, 2023. Pursuant to relevant Circulars issued by |
|---|--|---|---|---|---|
| Date : 13-06-2023 | Shriram Finance Limited | 1 | | TAS SMALL FINANCE BANK LTD. | and Exchange Board of India ("SEBI") VC/OAVM, without the physical presence |
| CHANGE OF NAME | CHANGE OF NAME | CHANGE OF NAME | Registered (| (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD) Office: No.769, Spencer Plaze, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002. | In compliance with the said Circulars, |
| I HAVE CHANGED MY NAME FROM PRATIK MAHENDRAKUMAR JAIN KOTHARI TO PRATIK MAHENDRAKUMAR KOTHARI JAIN AS PER DOCUMENT. | I HAVE CHANGED MY NAME FROM Kheriwala Shamunbhai Mohammed Bhai to Shamun | I HAVE CHANGED MY NAME FROM NAJMA BANO WILAYAT HUSSAIN TO NAZMA VILAYAT HUSSAIN KHAN AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM | SALE NOTICE FO E-Auction Sale Notice for the sale of imm Interest (Enforcement) Rules, 2002. | # 044-42995000, 044-42995050 R THE SALE OF IMMOVABLE PROPERTY Iovable assets under SARFAESI Act, 2002, R/w rule 8(6) of Security | VC/0AVM and the Notice of the 45th AGI has been sent on 19th June, 2023 only 1 addresses are registered with the Comp Depository Services (India) Limited ("the Report is also available on the website or Exchange of India Limited (MSE) at ww india.com and on the Company's website |
| I HAVE CHANGED MY NAME FROM DHARNI JIGAR SURYAVANSHI TO DHARNI NARENDRA BAROT AS PER DOCUMENT. | FROM KHERIWALA RUKAIYABAI | SEEMA KAMALAKAR PARKAR TO REVATI PRASHANT AMBRE AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM | the below described immovable property m been taken by the Authorised Officer of Equi IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recove | al and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors that ortgaged to the Secured creditor, the physical possession of which has itas Small Finance Bank Ltd., will be sold on 07-07-2023 "AS IS WHERE ery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd., | the services of NSDL for providing facil AGM through VC/OAVM and e-voting dur In compliance with provisions of Section Companies (Management and Adminis Regulation 44 of the SEBI (Listing Oblig and Secretarial Standard 2 on General M |
| I HAVE CHANGED MY NAME FROM Ashokkumar parasmal majni To Ashok parasmal majni as Per document. | | ANAYA JIGAR SURYAVANSHI TO ANAYA DHARNI BAROT AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM | from the following borrowers. Borrower/s & Guarantor/s Name & Address Total Due + Interest from | Description of the Immovable Property | a) The Company is providing remote electronic means on the Resolution 2023. |
| I HAVE CHANGED MY NAME FROM Jigna Ashokkumar Majni to Jigna Ashok Majni as Per Document. | I HAVE CHANGED MY NAME FROM Abdul Ghaffar Mukri to Abdul Gaffar Mohamed | KHUSHBU MOHAMMED MUSLIM ANSARI TO KHUSHBU MOHAMMED SHARFRAZ SAYED AS PER GOVERNMENT GAZZETE NO. | 1. 1. Mr. Manojkumar Ramshankar Kesarwani, 2. Mrs. Maneeshadevi Manoj, | All the piece and parcel of the shop gala No.2, Admeasuring about 240 sq.ft., i.e.22.30 sq.meters (built up) bearing M.H.No.1401/5, New Kaneri on the Ground Floor of the building Known as "Etta Apartment" | b) Day, Date and time of commencen a.m. (IST). c) Day, Date and time of end of remote d) Cut-off Date for remote e-voting: The cut-off Date for remote e-voting: The |
| I NAMRATA NANDKISHOR GAONKAR Have Changed My Name From Vandana Narayan Ghadi To Namrata Nandkishor Gaonkar As Per Documents | RAZIYA ABDUL GAFFAR MUKRI As per document. | M-2363968 DATED 15/06/2023 I HAVE CHANGED MY NAME FROM GADHAVI SAILESH VAJUBHAI TO SHAILESH VAJUBHAI GADHVI AS PER AFFIDAVIT DATED 19 JUNE 2023 | (Both are residing at Shop Gala No.2, M.H.1401/5, New Kaneri, Ground Floor, Etta Apartment, New Bhaji Market, Padma Nagar, Bhiwandi Maharashtra- 421 305) Loan Account No VLPHKLYN0001675 | Constructed on land bearing Survey No.48, Hissa No.32 Paiki, Situated at Village-Kamatghar, Taluka-Bhiwandi, Dist.Thane and Sub Division and Sub Registration Office Bhiwandi and Division and District ThaneTogether with all buildings and structure attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all | e) Any person who acquires shares of after the dispatch of AgM Notice a should follow the instructions for e- 1) The Members who will be attending vote through remote e-voting shall system at the AGM. c) The Members we required to path |
| I HAVE CHANGED MY NAME FROM FIROZ KHERODAWALA AND FIROZ KAMRUDDIN KHIRODAWALA AND FIROZ BADRUDDIN KHERODWALA TO FIROZ BADRUDDIN KHERODAWALA AS PER DOCUMENT. | I HAVE CHANGED MY NAME FROM KAZI NOCRUNNISA MOINUDDIN / NOCRUNNISSA MOHIDDIN I SMAIL KAZI TO NOCRUNNISA ZAFARALI MUKRI AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM | I HAVE CHANGED MY NAME FROM MEENABEN ASHOKBHAI VATALIYA TO MEENABEN ASHOKBHAI PATEL AS PER AFFIDAVIT DATED 19 JUNE 2023 | Claim Amount Due Rs.913616/- as on 21-12-2016 with further interest from 22-12-2016 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs. 3268515/- as on 13.06.2023). | easamentary / mamool rights annexed thereto. Røserve Price: Rs. 12,75,000/- Earnest Money Deposit: Rs. 1,27,500/- Contact Names: Anant Arolkar: 9969261176 Shailesh: 8652234585 | g) The Members are requested to note I. Remote e-voting module she Wednesday, July 12, 2023; ii. The Members who have alrean AGM but shall not be entitled to iii. Members holding shares in ph be entitled to vote. |
| I HAVE CHANGED MY NAME FROM NAFISA AND NAFISA FIROZ KAMRUDDIN TO NAFISA FIROZ KHERODAWALA AS PER DOCUMENT. | RAMESH GOVARDHANDAS DOSHI | I HAVE CHANGED MY NAME FROM ROHAN FODKAR TO ROHAN MANOJ FODKAR AS PER AFFIDAVIT DATED NO. 58AA372652 | 1. Mr. Santhosh Ramkhellawan Pal 2. Mrs. Asha santhosh Pal Both are residing at Building No.318, Room | All the piece and parcel of the property bearing flat no.102, on the first floor, admeasuring 964 Sq.ft., i.e.89.59 Sq.Mtrs. (Built up area) in the building known as "Jindam Niwas", Bearing M.H.No.318, New Kaneri | Members will have an opportunity to cas voting system on the businesses as se remotely or during the AGM for Membei and who have not registered their email AGM. Instructions for attending the AGM |
| I HAVE CHANGED MY NAME FROM SAKINA FIROZ KHERODAWALA AND SAKINA TO SAKINA FIROZ KHERODWALA AS PER DOCUMENT. | SANGITA CHANDRAKANT PRABHU TO SANGEETA DHARMENDRA VINDE AS PER DOCUMENT. | DATED 17/06/2023 I HAVE CHANGED MY NAME FROM VAGHANI NARESH GAGJIBHAI TO NARESHBHAI GAGJIBHAI VAGHANI | No.2, Naka Road, New Kaneri Padma Nagar Vidyashram, Bhiwandi, Thane - 421 305 Loan Account No VLPHANDR0002129 | constructed on N.A. 1 and bearing survey No.48, Hissa No.1/5 and Hissa No.3/5, lying and being at Village Kamatghar, Taluka Bhiwandi, in the District of Thane, Maharashtra and is within the Registration District of District Registrar of Assurance and within the Registration District of Sub- | Members holding shares in physical mor Company/ Niche Technologies Pvt. Ltd. request letter to Niche Technologies Pvi email ID and mobile number at 3A, Aucl |
| I HAVE CHANGED MY NAME FROM VIPIN KUMAR DUBEY TO VIPIN SURENDRA DUBEY AS PER DOCUMENT. | SAMIR SALIM RINDANI TO SAMEER SALIM RINDANI AS PER DOCUMENT. | AS PER AFFIDAVIT DATED 19 JUNE 2023 | Claim Amount Due Rs. 1710392/- as on 08-12-2017 with further interest from 09-12-2017 with monthly rest, charges | Registrar of Assurance of Bhiwandi the district of Thane. Reserve Price: Rs. 22,00,000/- Earnest Money Deposit: Rs. 2,20,000/- | Bengal - 700 017 or by sending e-mail: nichetechpl@nichetechpl.com. contact their Depository Participant (*D/ as per the process advised by their DP in case of Individual shareholders/ mem |
| I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHBU SHANKARBHAI PATEL TO KHUSHBU SANKARBHAI | I HAVE CHANGED MY NAME FROM GAFURBHAI MOHAMAMD SULEMAN BARIWALA TO GAFUR MOHAMAMD PATEL AS PER DOCUMENT. | PUBLIC NOTICE By this Notice Public in general is informed that my clients Mrs. Meeta | and costs, etc., (Total Outstanding being Rs. 4807038/- as on 13.06.2023). 1. Mrs. Bharti Ambadas Alle | Contact Names: Anant Arolkar: 9969261176 Roshan: 9768427896 Flat No. 201, Adm 32.52 Sq.mtrs built up area on 2nd floor in the building | issues related to login through Deposit helpdesk given below: Login type Individual Shareholders holding securiti |
| TO KIRAN VAIBHAV GANDHI AS | DAMBILIAN DAVADAM DATE: 40 | Pravin Kalsaria & Mr. Hiten Pravin Kalsaria are owners of Flat No. B-7/603, Unique Castle Co-operative Housing Society Ltd., Building No. B-6/7, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107. Mrs. Meeta Pravin Kalsaria & Mr. | W/o. Laxminarayan Kodam 2. Mr. Ambadas Hanmantu Alle S/o. Hamantu Rajanna Alle Both are residing at Room No 201 Gouda | known as Gauda Niwas, Situated at Kamatghar, New Kaneri, Taluka Bhiwandi, Dist Thane Constructed on all that piece and parcel of plot of land bearing S.No. 48 Hissa No. 38 of Village - Kamatghar Taluka- Bhiwandi and District - Thane in the Registration district Thane and Sub- | in demat mode with NSDL individual Shareholders holding securiti In demat mode with CDSL |
| Neha saraf nagpal to Neha saraf as per | Mohammadinul Ataullah Sheikh As per document. | Hiten Pravin Kalsana have lost, misplaced original Share Certificate No. 51 issued by the society in respect of their said Flat and the said Share Certificate is not traceable after after making search. Claims and objections are hereby invited from the | Lingam Building Varal Devi Road,Nr Gayatri Nagar, Bhiwandi,Maharashtra - 421302. Loan Account No VLPHKLYN0001918 | District of Bhiwandi.Together with all buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easamentary/mamool rights annexed thereto. Reserve Price: Rs. 10,65,000/- | or Shri Naresh Jain, Wholetime Directo Hornimal Circle Mumbal - 400 001. E-ma |
| DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM KALPESHKUMAR RAMESHCHANDRA SHAH / KALPESHBHAI RAMESHCHANDRA | SHIFA MUBIN AHAMAD TO SHIFA MUBIN AHMED AS PER DOCUMENT. | objectors, claimants who are having claims, objections on the basis of the said lost Share Certificate. The claimants, objectors may inform to undersigned | Claim Amount Due Rs.627780/- as on 04-04-2019 with further interest from 05-05-2019 with monthly rest, charges | Earnest Money Deposit: Rs. 1,06,500/- Contact Names: Anant Arolkar: 9969261176 | Notice is also given that Register of Me remain closed from Friday, 07th July, 20 the purpose of AGM. The Company has appointed Mr. Suprat Scrutinizer for overseeing/conducting th The methics and conducting the |
| SHAH TO KALPESH Rameshchandra Shah as per Document. | I HAVE CHANGED MY NAME FROM Warina to hira warina as Per document. | within period of 15 days from the publication of this notice along with documentary support in his / her /their claim and thereafter any claim or objection will not be considered and the society will issue duplicate share certificate to the | and costs, etc., (Total Outstanding being Rs. 1507099/- as on 13.06.2023). Date | Shailesh: 8652234585 of Auction: 07-07-2023 | The result of the e-voting / voting at AGM the AGM. The Results declared, along Company's website, website of NSDL Company's shares are listed. |
| I HAVE CHANGED MY NAME FROM SANFUI MAHADEV TO MAHADEV AJIT SUNFUI AS PER DOCUMENT. | | Issue duplicate share cernicate to the owners Mrs. Meeta Pravin Kalsaria & Mr. Hiten Pravin Kalsaria. Sd/- K. R. TIWARI, ADVOCATE Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane. | | nditions of the E-Auction sale, please refer to the link provided in ank.com & https://sarfaesi.auctiontiger.net Authorized Officer Equitas Small Finance Bank Ltd | Date: 19.06.2023 Place: Mumbal |
| | | Shannaga, mita Road, Dist. Halle. | | · | |

nce of the Members at a common venue.

ars, the 45th AGM of the Company is being held through AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 nly through electronic mode to those Members whose e-mai pany/National Securities Depository Limited and Central he Depositories"). The Notice of AGM along with the Annua te of BSE Limited at www.bseindia.com, Metropolitan Stock www.msei.in, Calcutta Stock Exchange (CSE) at www.cse-isite at www.monotypeindialtd.in. The Company has engaged acility of voting through remote e-voting, participation in the during the AGM.

ction 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the inistration) Rules, 2014, as amended from time to time, bligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 al Meetings issued by The Institute of Company Secretaries of

- mote e-voting facility to its Members to cast their vote by lutions set out in the Notice of the 45th AGM dated June 12,
- cement of remote e-voting: Monday, July 10, 2023 at 10:00
- note e-voting: Wednesday, July 12, 2023 at 5:00 p.m. (IST).
- Thursday, July 6, 2023.
- res of the Company and becomes a Member of the Company tice and holds shares as on the Cut-off Date i.e. July 6, 2023 or e-voting as mentioned in the AGM Notice.
- ding the AGM through VC/OAVM and who have not cast their hall be able to exercise their voting rights through e-voting
- note that:
- shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. or
- ready cast their vote through remote e-voting may attend the d to cast their vote again; and
- in physical or in dematerialized form as on July 6, 2023, shall

cast their vote remotely or during the AGM through electronic s set forth in the Notice of the AGM. The manner of votin hbers holding shares in dematerialized mode, physical mod ail addresses has been provided in the Notice convening the GM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. mode who have not registered their e-mail addresses with the Ltd./Depositories, they may do so by sending a duly signed Pvt. Ltd.e by providing Folio No., Name of the Shareholder uckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata, West ing a scanned copy of the signed request letter on orm. Members holding shares in demat mode are requested to "DP") and register their e-mail address in the demat account

embers holding securities in demat mode have any technical sository i.e. NSDL/ CDSL, they may contact the respective

(DIN- 00291963)

|) | | | | |
|--|---|---|--|--|
| | Login type | Helpdesk details | | |
| nd floor in the building New Kaneri, Taluka and parcel of plot of | Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 | | |
| Kamatghar Taluka- strict Thane and Sub- structures attached to | Individual Shareholders holding securities In demat mode with CDSL | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindla.com or contact at Toll free no. 1800225533. | | |
| ached to earth, both ts annexed thereto. | or Shri Naresh Jain, Wholetime Director, 2, First Floor, Rohimtoola House, 7 Homji Street, RBI Homimal Circle Mumbal - 400 001. E-mail: monotpeindiaitd@gmail.com Tel.: 022-40068190 Notice is also given that Register of Members and the Share transfer books of the Company will | | | |
| | | Thursday, 13th July, 2023 (both days inclusive) for | | |
| | The Company has appointed Mr. Suprabhat C Scrutinizer for overseeing/conducting the votion | hakraborty, Practicing Company Secretaries as the ng process in a fair and transparent manner. | | |
| | The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, website of NSDL and communicated to the Stock Exchanges where the | | | |
| | Company's shares are listed. | By Order of the Board | | |
| provided in | | For MONOTYPE INDIA LTD \$d/- | | |
| rized Officer | Date: 10.00.0000 | Naresh Jain Wholetime Director | | |